



CIN: U65990PN2019PLC182572

Since 2016

MAHANANDA CONSULTING SERVICES PVT. LTD.

HOME LOAN



mahanandapune@gmail.com

www.mahananda.co.in

+918446150505
+918623055562

AFFORDABLE EMI

FASTER APPROVALS

LOWER INTEREST RATE

DOCUMENTS

**INCOME PROOF, AADHAR CARD, PAN CARD,
BANK STATEMENT, PHOTO, PROPERTY PAPER,**

नविन/जुने घर विकत घेण्यासाठी ग्राहक होम लोन घेऊ
शकतात बँका आपआपल्या पॉलिसी प्रमाणे लोन देत
राहतात ग्राहकांचा प्रोफाइल प्रमाणे होम loan च
व्याजदर ठरवला जातो होम loan साधारण १५-२५
दिवसात disbursement केले जाते sanction letter
हे सात दिवसात मिळते होम loan हे साधारण 5-30
वर्षांपर्यंत दिले जाते होम loan मध्ये बँक/NBFC कर्जदार
व सहकर्जदर या दोघांना घेऊनच कर्ज देते वेळ प्रसंगी
बँक/NBFC जमीनदार सुद्धा मागू शकते. होम loan हे
ग्राहकांचा उत्पन्नावर मंजूर केले जाते यात बँक/NBFC
घराचा मूळ



किंमत ग्राहकाचे डाऊन पेमेंट व प्रोफाइल वर किती कर्ज मंजूर करता येईल हे सर्व तपासून सांगतात. होम loan मध्ये माल मत्ता गुंठेवारी/ NATP प्लॉन/ ग्रामपंचायत मंजूर असेल तरच बँक लोन देतात यापैकी जर मालमत्ता नसेल तर बँक लोन देत नाहीत त्यामुळे ग्राहकाने कर्जासाठी कोणती property फायनल केली आहे हे समजणे गरजेचे आहे जर ग्राहकाने कोणास टोकन दिले असल्यास property चे paper बँक/NBFC यांना दाखवावे जेणे करून योग्य वेळी निर्णय घेता येईल जुने होम loan takeover ही करता येते म्हणजे आधीचे कर्ज जर जास्त व्याजाने असेल तर कमी व्याजाने देणाऱ्या बँके कडून होम loan घेऊ शकतो

आवश्यक कागदपत्रे

आधारकार्ड- दोघांचे.

पैनकार्ड - दोघांचे

फोटो- 2 दोघांचे

बँक स्टेटमेंट .- दोघांचे 1 year

Address profile- light bill/ index

Income profile- दोघांचे

Salaries असेल तर Salary Slip /ITR

Business असेल तर शॉप अंकट/ITR

प्रॉपर्टी पेपर



Click Here To Apply For HOME LOAN

CLICK ON THE ICON FOR MORE INFORMATION

OTHER FACILITIES

BUSINESS LOAN

HOME LOAN

PERSONAL LOAN

GOLD LOAN

PROJECT LOAN

MACHINERY LOAN

CAR LOAN

LOAN AGAINST PROPERTY

COMMERCIAL VEHICLE

CREDIT CARD

LIFE INSURANCE

VEHICLE INSURANCE

HEALTH INSURANCE